



दैनिक लोकसभेचा संग्राम

सम्राट अनेक परंतु बातम्यांचा एकच !

मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघर आणि पुणे येथून प्रसिद्ध

संपादक : चंद्रकांत भोईटे



ई-पेपरसाठी नियमित पहा...

ePaper PDF

www.maharashtrasamrat.com

तापमान

कमाल ४१° से | किमान २८° से

बाजार

सोने ७१,०१० | चांदी ८१,८६०

डोकं खाजवा - अशोक सुतार

थोडक्यात घडामोडी

लोकसभा निवडणुकीसाठी ठाणे पोलिसांचे ऑल

आऊट ऑपरेशन

ठाणे - २० मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुके शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडायला यासाठी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करीत ठाणे पोलिसांनी पाच परिमंडळाचे मनुष्यबळ आणि वाहतूक पोलिसांचे ३१५ पोलीस अधिकारी आणि १ हजार २३६ पोलीस अंमलदार यांच्या पथकाने तब्बल १९ पराघातक हत्यारे

६०५

गुन्हेगारांची

झाडाझडती

१९ हत्यारे,

दारू प्रकरणी

४६ जणांवर

कारवाई

आरोपींना बेड्या ठोकण्याची कारवाई केली. शनिवारी (ता-११ मे) रोजी रात्री ११-३० ते रविवार (ता-१२ मे) रोजी पहाटे ३ वाजेपर्यंत केलेल्या ऑल आऊट ऑपरेशनमध्ये ठाणे पोलिसांनी १ रिव्हॉल्वर, गावठी कट्टे-३, कोयते-४, सुरे-१० आणि एक इतर हत्यार अशी १९ हत्यारे हस्तगत करून १९ गुन्हे दाखल करीत १४ जणांना अटक करण्यात आली. तर अवैध दारू (पान २ वर)

ठाणे (वार्ताहर) - ठाण्यात सोमवारी दुपारी ३-३० वाजण्याच्या सुमारास अचानक आकाशात काळोख पसरला. अनेक मिनिटांतच सोसायट्याचा वारा आणि मुसळधार अवकाळी पाऊसामुळे बेसावध ठाणेकरांची त्रेधापत उडाली. या मुसळधार पाऊसात पडझडीच्या अनेक घटना घडल्या. तर पत्रे उडाल्याच्या घटनाही घडल्या. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर रस्त्यावर पाणी साचल्याची परिस्थिती पाहायला मिळाली. तब्बल १ तासाच्या मुसळधार पाऊसाने वातावरणात गारवा पसरला. दरम्यान या अवकाळी पाऊसाने आता ठाणेकरांना आंगठ्याची काळजी घेणे गरजेचे आहे. कालपर्यंत आणि सोमवारी दुपार पर्यंत वातावरणात उष्णता होती. अचानक ३-३० वाजण्याच्या सुमारास सोसायट्याचा उष्ण वर सुटला आणि क्षणांतच मुसळधार पाऊसाने कोसळण्याची सुरुवात केली. बेसावध असलेले ठाणेकरांची या पाऊसाने त्रेधापत उडवून दिली. सोसायट्याचा वारा आणि मुसळधार पाऊसामुळे ठाण्यात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. मुसळधार पाऊसामुळे काही ठिकाणी ठाण्यात नेट बंद पडले. तर ठाण्याच्या टेकडी बांगला परिसरात लाईट गेली. मुसळधार पाऊसामुळे आणि सोसायट्याच्या वाऱ्यामुळे दुचाकी वाहने पडली. तर लोखंडी गेट हि पडल्याच्या घटना घडल्या. ठाणे बाजारात सोसायट्याच्या वाऱ्यामुळे तर कंगड उडलेले पत्रे कोलमडून पडले. मुख्य बाजारपेठेत घरातही खिडकीची ग्रील आणि पत्रे उडाले आणि खाली पडले. ठाण्याच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर हुंदाई शोरूम समोर दुभाजकावर असलेले झाडे उन्मळून रस्त्यावर पडले. दरम्यान, डोंबिवली आणि कल्याण भागात दुपारपासून आभाळ आलं होतं. त्यापाठोपाठ वादळाला सुरुवात झाली. अर्धा-पाऊण तासाच्या वादळानंतर रिमझिम सरी बरसायला सुरुवात झाली. अंबरनाथ आणि बदलापूर भागात सोसायट्याच्या वाऱ्यासह गारादेखील पडल्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. सलग तीन तास आकाशात काळोख पसरला होता. त्यामुळे भर दुपारी सायंकाळ झाल्याचा अनुभव येत होता. दुसऱ्या बाजूला या पावसामुळे अनेक ठिकाणी बत्ती गुल झाली आहे. डोंबिवली, कल्याण भागात अनेक ठिकाणी वीज नसल्यामुळे लोकांच्या कामांचा खोळंबा झाला.

मुंबई, ठाण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस तासाभरात हाहाकार !



ओव्हरहेड खांब कोसळल्याने मध्य रेल्वे ठप्प

मुंबईसह उपनगरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अचानक झालेल्या पावसामुळे मेट्रो आणि लोकलसेवा ठप्प झाली. तर अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम झाल्याचं पाहायला मिळालंय. ओव्हरहेड वायर बॅनर कोसळल्यामुळे वर्सोवा घाटकोपर मेट्रो सेवा ठप्प झाली होती. ती आता हळूहळू सुळती होतय. तर मुमुंड ते ठाणे दरम्यान ओव्हरहेड खांब कोसळल्याने मध्य रेल्वे ठप्प झाली आहे. त्यामुळे अनेकांनी रस्त्याने प्रवास करण्याला पसंती दिली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम झालंय. वेस्टन एक्सप्रेस हायवेवर ट्रॅफिक जाम झालंय.

पार्किंग टॉवर कोसळला, ऐरोलीत हायटेन्शन टॉवर पेटला, झाडे उन्मळून पडली, रेल्वे सेवा विस्कळीत, पाणी साचले



ठाण्यात सोमवारी सायंकाळी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत असल्याने जांभळी नाका येथे इमारतीची शेड रस्त्यावर कोसळून यामध्ये एक बाईकस्वार जखमी झाला. (छाया - मनोज सिंह)

मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटना

3 ठार | 59 जणांना बाहेर काढले | 38 जण अद्याप अडकले

मुंबई : राज्यात गेल्या ४ दिवसांपासून अवकाळी पावसाचा धुमाकूळ असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच, आज वादळी वाऱ्यासह राजधानी मुंबई पावसाच्या तडाख्यात सापडली असून विविध ठिकाणी दुर्घटना घडल्या आहेत. शहरातील घाटकोपर, वडाळा, भायखळा परिसरात अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये, घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर महाकाय हॉर्डींग कोसळल्याने तब्बल ७० ते ८० चारचाकी गाड्या या बॅनरखाली अडकल्या आहेत. या दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आहे. तर, आतापर्यंत ५९ जणांना बाहेर काढण्यात आलं असून ते जखमी आहेत. या बॅनरखाली १०० जण अडकले होते, अद्यापही मदत व बचावकार्य सुरू आहे. घाटकोपर महाकाय बॅनर दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला असून ५७ जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. या घटनेची पालिका प्रशासन व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. जखमींना राजवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्व नागरिकांची प्रकृती स्थिर आहे. घटनास्थळी २० पेक्षा अधिक रुग्णावाहिका तेनात केल्या आहेत. तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक यांना देखील पाचारण करण्यात आले असून पुढील बचावकार्य सुरू असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.



हवामान खात्याचा अंदाज - ठाणे जिल्ह्यात पुढील तीन दिवस असेच दगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच दुपारपर्यंत सूर्यप्रकाश पडेल नंतर सायंकाळी दगाळ वातावरणासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईतील वातावरणात आर्द्रता राहणार असल्यामुळे हवामान उष्ण व दमट राहणार, पालघरमध्ये सुध्दा सायंकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुंबई हवामान खात्याने दिली आहे.

जोरदार पाऊस पडल्याने सर्वत्र अंधार पडला होता त्यामुळे वाहनांची आपल्या वाहनांच्या हेडलाईट चालू केल्या होत्या. तसेच ठाण्यातील वंदना स्थानक व मासुंदा तलाव समोरील रस्त्यावर पाणी साचले होते.

आपत्ती व्यवस्थापन नॉट रिचेबल

ठाण्यात मुसळधार पाऊसाने कहर केल्यानंतर एका तासात ठाणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले. तर पडझडीच्या घटनेने आपत्ती व्यवस्थापन विभागाचा फोन खणखणू लागला. दरम्यान आपत्ती व्यवस्थापन विभागाचेही त्रेधापट उडाली. अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन नॉट रिचेबल झाले. भास्कर कॉलनी शुभेछा, सरस्वती शाळे समोर, क्लासिक प्लाझा, बी केबिन गौतम वाडी, जय भगवान हॉल, अमर सोसायटी येथे झाडे पडली आहेत. चिखलवाडी समोर मोठा जाहिराती बोर्ड पडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. ठिकठिकाणी रस्त्यावर पडलेल्या झाडांमुळे वाहतुकीचा चक्र जॅम झाला. झाडे पडल्यानंतर तीन तास आपत्ती व्यवस्थापन पोहचू शकले नसल्याच्या तक्रारी वाढल्या. तर स्थानिक कार्यकर्ते राजेश मढवी वास्तुकीचे नियमन करीत होते.




काल चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले

राज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४६ टक्के मतदान



झालेय. सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये ५० टक्केपेक्षा जास्त मतदान झालेय. वैजापूरमध्ये सर्वाधिक ५६.२९ टक्के मतदान झालं आहे. पाच वाजेपर्यंत शिरूरमध्ये ४३.८९ टक्के मतदान झाले आहे. आंबेगाव वगळता एकाही विधानसभेमध्ये ५० टक्केपेक्षा जास्त मतदान झाले नाही. आंबेगावमध्ये ५३.७९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. हडपसरमध्ये सर्वात कमी ३८.०४ टक्के मतदान झालं आहे. तर : पाच वाजेपर्यंत मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये ४६.५ टक्के मतदान झालेय. पनवेल, कर्जत, चिंचवड आणि पिंपरीमध्ये ५० टक्केपेक्षा कमी मतदान झाले आहे. उरण आणि मावळमध्ये ५० टक्केपेक्षा जास्त मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे.



चौथ्या टप्प्यातील लढती

- पुणे - मुलीधर मोहोळ (भाजपा) विरुद्ध रविंद्र धोकरे (काँग्रेस)
- बीड - पंकजा मुंडे (भाजपा) विरुद्ध बजरंग सोनावणे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष)
- शिरूर - अमोल कोल्हे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष) विरुद्ध शिवाजीराव आठळराव पाटील (राष्ट्रवादी)
- छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - संदिपान भुमरे (शिवसेना), चंद्रकांत खेंरे (शिवसेना उद्वेग बाळासाहेब ठाकरे पक्ष), इम्तिाज जलील (एआयएमआयएम)
- जालना - रावसाहेब दानवे (भाजपा) विरुद्ध कल्याण काळे (काँग्रेस)
- अहमदनगर - सुजय विखे-पाटील (भाजपा) विरुद्ध नीलेश लंके (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष)
- मावळ - श्रीरंग बारणे (शिवसेना) विरुद्ध संजोग वाघेरे (शिवसेना उद्वेग बाळासाहेब ठाकरे पक्ष)
- शिर्डी - सदाशिव लोखंडे (शिवसेना), भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना उद्वेग बाळासाहेब ठाकरे पक्ष), उत्कर्षा रुपते (वंचित बहुजन आघाडी)
- रावेर - रक्षा खडसे (भाजपा) विरुद्ध श्रीराम पाटील (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष)
- जळगाव - स्मिता वाघ (भाजपा) विरुद्ध करण पवार (शिवसेना उद्वेग बाळासाहेब ठाकरे पक्ष)
- नंदुरबार - हिना गावित (भाजपा) विरुद्ध गोवल पाडवी (काँग्रेस)

राज्यात आज चौथ्या टप्प्यातील राज्यातील ११ मतदारसंघात मतदान पार पडत आहे. यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या राज्यातील लोकसभा जागा आहेत. या मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ११ लोकसभेच्या मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी समोर आली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघांमध्ये पाच वाजेपर्यंत ४४.९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. कसबा पेठमध्ये सर्वाधिक ५१.०७ टक्के मतदान झालेय, तर शिवाजीनगरमध्ये सर्वात कमी ३८.७३ टक्के मतदानाची नोंद झाली. औरंगाबाद मतदार संघांमध्ये पाच वाजेपर्यंत ५४.०२ टक्के मतदान

सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान झाले.

- नंदुरबार - ६०.६०
- जळगाव - ५९.९८
- रावेर - ५५.३६
- जालना - ५८.८५
- औरंगाबाद - ५४.०२
- मावळ - ४६.०३
- पुणे - ४४.९०
- शिरूर - ४३.८९
- अहमदनगर - ५३.२७
- शिर्डी - ५२.२७
- बीड - ५८.२९

ठाणे स्थानकावर अनर्थ टळला - महिलेचे प्राण वाचले

ठाणे - मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर ठाणे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी जमलेली होती. रेल्वे लोकल संथ गतीने सुरू होताच लोकांमध्ये चढण्यासाठी धडपड करतांना मात्र एक महिला लोकलखाली अडकली. सुदैवाने अन्य महिला प्रवाशांनी तिला खेचून बाहेर काढली. आणि अनर्थ टळला. सोमवारी रात्रीच्या सुमारास ठाणे प्लॅटफॉर्म नं ५ वरील कसारा जलद लोकल पकडण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होती. लोकल प्लॅटफॉर्मवर येताच डब्यात चढण्यासाठी धडपड करणाऱ्या एक महिला खाली पडली आणि रेल्वे लोकलखाली जाताजाता वाचली. अन्य महिला प्रवाशांनी महिलेला खेचून बाहेर काढली आणि तीच जीव वाचविला. आणि अनर्थ टळला.



CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर

मुंबई : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने बोर्ड म्हणजेच सीबीएसई बोर्डाने बारावीचा निकाल जाहीर केला आहे. सीबीएसईने सोमवारी, १३ मे रोजी इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. सीबीएसई बोर्डाचा २०२४ चा बारावीचा निकाल ८७.९८ टक्के लागला आहे. यंदाही मुलींना बाजी मारत मुलांना मागे टाकलं आहे. सीबीएसई बोर्डात यंदा ९० टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. सीबीएसई बोर्डाचा इयत्ता १२वी निकाल जाहीर करण्यात आला असून परीक्षार्थी cbse.gov.in किंवा results.cbse.nic.in या अधिकृत वेबसाइटवर त्यांचे निकाल पाहू शकतात.

८७.९० टक्के विद्यार्थी पास



कितती विद्यार्थी पास झाले ? सीबीएसई बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर आहे. CBSE इयत्ता १२वी परीक्षेसाठी या वर्षी २०२४ मध्ये १६,३३,७३० विद्यार्थी नोंदणी केली होती. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी तब्बल १६,२९,२२४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १४,२६,४२०

विद्यार्थी उत्तीर्ण झाले. लिंगनिहाय निकाल सीबीएसई बोर्डाच्या निकालात दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्तीर्ण होण्याचे मुलींचे प्रमाण जास्त आहे. गेल्या वर्षी उत्तीर्ण होणाऱ्या मुलींचे प्रमाण ९०.६८ टक्के होते, यावर्षी तुलनेने या प्रमाणात वाढ झाली आहे. यंदा बारावी सीबीएसई उत्तीर्ण होण्याचे

CBSE चा निकाल २०२४ कसा तपासायचा ?

- स्टेप १ : CBSE इयत्ता बारावीचा निकाल तुम्ही cbse.gov.in किंवा cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइटवर तपासू शकता.
- स्टेप २ : सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
- स्टेप ३ : यानंतर रोल नंबर, शाळा क्रमांक आणि प्रवेशपत्र आयडीमध्ये प्रविष्ट करा.
- स्टेप ४ : सबमिट करा, आता तुम्हाला CBSE इयत्ता १२ चा निकाल दिसेल.
- स्टेप ५ : तुम्ही निकाल डाउनलोड करून त्याची प्रिंटही काढू शकता.

मुलींचे प्रमाण ९१.५२ टक्के आहे. या वर्षी मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८५.१२ टक्के आहे, गेल्या वर्षी हे प्रमाण ८४.६७ टक्के होतं. मुलांपेक्षा ६.४० टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींनी एकंदर चांगली कामगिरी केली आहे. (पान २ वर)



महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.

- जागा : ५३४७
- पदाचे नाव: विद्युत सहाय्यक
- शैक्षणिक पात्रता: (i) १०+२ बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (१०वी) (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री (Electrician / Wireman) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले ०२ वर्षांचा पदविका (Electrician / Wireman) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.
- वयाची अट: २९ डिसेंबर २०२३ रोजी १८ ते २७ वर्षे मागासवर्गीय/आ.दु.घ.: ०५ वर्षे सूट
- वय गणकयंत्र: वय मोजा
- नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
- फी : खुला प्रवर्ग: २५०/- मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: १२५/-
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० मे २०२४
- अधिकृत वेबसाईट: <https://www.mahadiscom.in/>

- जागा : ८०
- १ मॅनेजर / (L2)
- २ इंजिनियर/ (L-1)
- ३ ऑफिसर/ (L-1)
- ४ चीफ मॅनेजर/ (L-3)
- ५ असिस्टंट मॅनेजर/(L1) FTC
- ६ ऑफिसर/(L1) FTC
- शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.१: (i) ६०% गुणांसह इंजिनियरिंग पदवी/B.Sc. (agri)+ M.Sc./CA/CMA (ii) १२ वर्षे अनुभव
- पद क्र.२: (i) ६०% गुणांसह इंजिनियरिंग पदवी (ii) ०२ वर्षे अनुभव

हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड

- पद क्र.३: (i) ६०% गुणांसह इंजिनियरिंग पदवी/ MBA/CA/CMA (ii) ०२ वर्षे अनुभव
- पद क्र.४: (i) CA/CMA/ PGDM/ MBA (Finance) (ii) १९ वर्षे अनुभव
- पद क्र.५: (i) ६०% गुणांसह पदवी/PG डिप्लोमा (Communication/ -divertising Communication Management/Public Relations/ Mass Communication/ Journalism) किंवा MBA/MSW किंवा B.Sc. (Agri)+ M.Sc.(Agriculture) किंवा BSc.Agril/B.Tech+ MBA/PGDBM² (ii) ०७ वर्षे अनुभव
- पद क्र.६: (i) LLB (ii) ०५ वर्षे अनुभव
- वयाची अट: २० मे २०२४ रोजी, SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट
- पद क्र.१: ४० वर्षांपर्यंत
- पद क्र.२: ३० वर्षांपर्यंत
- पद क्र.३: ३० वर्षांपर्यंत
- पद क्र.४: ४७ वर्षांपर्यंत
- पद क्र.५: ४५ वर्षांपर्यंत
- पद क्र.६: ३५ वर्षांपर्यंत
- वय गणकयंत्र: वय मोजा
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
- फी : फी नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० मे २०२४
- अधिकृत वेबसाईट: <https://hurl.net.in/>

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल

- परीक्षेचे नाव: संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षा २०२४
- जागा : ५०६
- पदाचे नाव: असिस्टंट कमांडंट
- 1 BSF
- 2 CRPF
- 3 CISF
- 4 ITBP
- 5 SSB
- शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
- शारीरिक पात्रता: पुरुष/महिला उंची छाती वजन पुरुष १६५ से.मी. ८१-८६ से.मी. ५० जस महिला १५७ से.मी. - ४६ जस
- वयाची अट: ०१ ऑगस्ट २०२४ रोजी २० ते २५ वर्षे SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट
- वय गणकयंत्र: वय मोजा
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
- Fee: General/OBC: 200/- SC/ST/महिला: फी नाही
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: १४ मे २०२४
- लेखी परीक्षा: ०४ ऑगस्ट २०२४
- अधिकृत वेबसाईट: <https://www.mha.gov.in/en/about-us/central-armed-police-forces>

आर्ममेंट रिसर्च डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट

- जागा : २०
- ज्युनियर रिसर्च फेलो
- रिसर्च असोसिएट
- शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.१: प्रथम श्रेणी BE/B.Tech+NET/GATE किंवा प्रथम श्रेणी M.Sc+NET
- पद क्र.२: (i) PhD (ii) ME/M.Tech (iii) ०३ वर्षे अनुभव वयाची अट: २८ वर्षांपर्यंत SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट
- वय गणकयंत्र: वय मोजा
- नोकरी ठिकाण: पुणे
- अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Director, Armament Research Development Establishment (ARDE), Armament Post, Pashan, Pune- 411021
- अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: ३१ मे २०२४
- अधिकृत वेबसाईट: <https://www.drdo.gov.in/drdo/labs-and-establishments/armament-research-development-establishment-arde>

पारंपरिक उपचारपद्धतीमध्ये वर्षानुवर्षे सर्वोत्तम औषधी म्हणून पिवळ्याधमक हळदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात उपलब्ध असणारी ही हळद आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सर्वानाच माहीत आहे. विविध आजारांपासून रक्षण करणारी ही हळद आपल्या संपूर्ण आरोग्याची काळजी घेत असते, असे म्हटले जाते. मात्र, हळदीच्या गुणधर्मांचा शरीरासाठी फायदा करून घेताना दोन गट पडतात. एका पद्धतीत लोक आरामदायी दुधात हळदीचा वापर केल्यास ती जास्त उपयुक्त ठरत असल्याचे मानतात. तर, दुसरीकडे हळदयुक्त पाणी पिणारे लोक त्या पद्धतीवर अधिक भर देतात. त्यामुळे नेमकी कोणती पद्धत अधिक फायदेशीर आहे, असा प्रश्न उभा राहतो. हैदराबादमधील केअर हॉस्पिटल्स, बंजारा हिल्स येथील, क्लिनिकल डायग्नोस्टिक्स डॉ. सुषमा यांच्या मते ही निवड प्रत्येक व्यक्ती आणि तिच्या वैयक्तिक गरजांवर आधारित असते. त्यांना कोणत्या पेयातून कोणते फायदे मिळवायचे आहेत हे त्या पेयावर अवलंबून असते, अशी माहिती द इंडियन एक्सप्रेसच्या एका लेखावरून मिळते.

हळदीच्या दुधाचे फायदे – अँटीइन्फ्लेमेट्री घटक

हळदीमध्ये दाहविरोधीक अँटीइन्फ्लेमेट्री गुण असणारा कर्क्युमिन

हळदीमध्ये असणारा कर्क्युमिन हा घटक चयापचय क्रिया नियंत्रित करून, वजन नियंत्रणासाठी उपयुक्त ठरू शकतो. तसेच तो शरीराची जळजळ वा दाह कमी करतो. त्वचेच्या आरोग्यात सुधारणा हळदीचे पाणी पिण्याने त्वचा तजेलेदार आणि नितळ होण्यास मदत होऊ शकते. हळदीमध्ये अँटीइन्फ्लेमेट्री आणि अँटीऑक्सिडंट्स घटक असल्याने त्वचेला त्याचा फायदा होऊ शकतो.

तुम्ही हळदी दूध प्यावे की हळदीचे पाणी?

curcumin नावाचा घटक असतो. त्यामुळे दुधात हळद मिसळून प्यायल्याने संधिवात, सांधेतुळी यांसारख्या दाहसंबंधित आजारांवर हे पेय गुणकारी ठरू शकते. रोगप्रतिकार शक्तीत वाढ हळदीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असून, त्याचा फायदा रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी होत असतो. त्यामुळे दुरोज हळदीचे दूध प्यायल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढून, शरीर कोणत्याही संसर्ग आणि आजारांना लढण्यासाठी तयार होते.

पचन सुधारण्यास मदत हळद पिताशयाला अन्नपचनासाठी आवश्यक असणारे पित्त तयार करण्यासाठी उत्तेजित करते. त्यामुळे हळदीचे दूध हे अपचन, पोटा फुगणे, गॅस यांसारख्या पचनासंबंधी समस्या दूर करण्यास मदत करू शकते.

उत्तम झोपेसाठी मदत कोमट दूध त्याच्या आरामदायी गुणधर्मासाठी ओळखले जाते. दूध जेव्हा हळदीसह एकत्रित केले जाते, तेव्हा शरीराला अधिक आराम मिळतो. त्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारण्यास फायदा होतो.

कर्करोग प्रतिबंधक हळदीमध्ये असणाऱ्या कर्क्युमिनचा फायदा हा कर्करोग प्रतिबंधित करण्यासाठीही कदाचित फायदेशीर ठरू शकतो , असे आहारतज्ज्ञ सुषमा यांनी सांगितल्याचे द इंडियन एक्सप्रेसच्या लेखावरून समजते. कर्क्युमिनमध्ये कर्करोगाविरुद्ध लढण्याचे गुणधर्म असू शकतात, असे काही अभ्यासातून समोर आल्याचे त्या म्हणतात.

हळदी दुधाचे सेवन कुणी करू नये? पित्ताशय समस्यारुग्स्त व्यक्ती हळद ही पचनासाठी पित्त उत्तेजित करण्यास मदत करते. त्यामुळे पित्ताशयाच्या समस्या असणाऱ्या व्यक्तीमध्ये पित्ताशयाच्या समस्या वाढून ते त्रासदायक ठरू शकते.

रक्त पातळ करणारी औषधे सुरु असणाऱ्या व्यक्ती हळदीमध्ये नैसर्गिकरित्या रक्त पातळ करण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे जे अशा प्रकारची औषधे घेत असतील, त्यांनी हळदी दुधाच्या सेवनापूर्वी डॉक्टरांचा वा वैद्यकीय सल्लागाराचा सल्ला घ्यावा.

हळद पाणी पिण्याचे फायदे आयुर्वेदात, तसेच पारंपरिक भारतीय औषधीमध्ये पाण्यात हळद मिसळून पिण्याची पद्धत चांगलीच प्रचलित आहे. हळद पाणी पिण्याचेसुद्धा फायदे असल्याचे आहारतज्ज्ञ सुषमा सांगतात.

डिटॉक्ससाठी फायदेशीर हळदीमध्ये 'डिटॉक्सिफिकेशन' गुणधर्म असल्याचे म्हटले जाते. डिटॉक्सिफिकेशनमध्ये हळद यकृत आणि शरीरातील अनावश्यक घटकांना बाहेर काढते आणि संपूर्ण शरीर आतून स्वच्छ करण्याचे काम करते.

वजन नियंत्रणास उपयुक्त हळदीमध्ये असणारा कर्क्युमिन हा घटक चयापचय क्रिया नियंत्रित करून, वजन नियंत्रणासाठी उपयुक्त ठरू शकतो. तसेच तो शरीराची जळजळ वा दाह कमी करतो.

त्वचेच्या आरोग्यात सुधारणा हळदीचे पाणी पिण्याने त्वचा तजेलेदार आणि नितळ होण्यास मदत होऊ शकते. हळदीमध्ये अँटीइन्फ्लेमेट्री आणि अँटीऑक्सिडंट्स घटक असल्याने त्वचेला त्याचा फायदा होऊ शकतो.

पचनास उपयुक्त हळदी दुधाप्रमाणेच हळद पाणीदेखील पचन सुधारण्यास मदत करू शकते. हळद पाणीदेखील पित्ताशयातील पित्त उत्पादनास प्रोत्साहन देऊन, पचनास उपयुक्त ठरू शकते.

हळद पाण्याचे सेवन कुणी करू नये? किडनी स्टोन / मूतखडा असणाऱ्या व्यक्ती हळदीमध्ये ऑक्झालेट्स घटक असतात. त्यामुळे अतिसंवेदनशील व्यक्तीमध्ये पुन्हा किडनी स्टोन तयार होण्याची शक्यता असते.

गर्भवती महिला कमी प्रमाणातील हळदीचे सेवन जरी सुरक्षित असले तरी गर्भवती स्त्रियांनी याचा अतिरिक्त वापर करू नये.

कोणी काय निवडावे? हळदी दूध ज्यांना रात्रीच्या वेळी आरामदायी पेय प्यायचे असेल त्यांनी हळदी दुधाची निवड करावी. ज्यांना जळजळ किंवा तत्सम समस्या असतील, कमकुवत रोगप्रतिकार शक्ती असेल वा झोपेची समस्या असणाऱ्या व्यक्तींसाठी हळदी दूध गुणकारी असल्याचे आहारतज्ज्ञ सुषमा म्हणतात.

जुने रितीरिवाज आणि आधुनिक विज्ञान यांच्यातील संघर्षावर भाष्य करणारा 'लाईफ लाईन'

क्रिसेंटो एन्टरटेनमेंट निर्मित, ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त 'लाईफ लाईन' ह्या आगामी मराठी चित्रपटाची नुकतीच सोशल मीडिया वरून घोषणा करण्यात आली असून पोस्टर ची झलक आणि शीर्षक पाहता विषयाची उत्सुकता निर्माण होते ह्यात शंकाच नाही. आधुनिक विज्ञान आणि जुन्या रितीरिवाजांचा संघर्ष अशी गीत राजेश शिरवैकर यांचे आहेत. संकल्पना असणाऱ्या ह्या चित्रपटात अशोक पत्की ह्यांनी संगीतबद्ध लोकप्रिय अभिनेते माधव अभ्यंकर आणि महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्राप्त महानायक अशोक सराफ प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. सोबतला हेमांगी कवी, भरत दाभोळकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर अशी ताड्या कलाकारांची फौज आहे. साहिल शिरवैकर दिग्दर्शित ' लाईफ लाईन ' ह्या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीत राजेश शिरवैकर यांचे आहेत. मूल्य राखून हा चित्रपट आम्ही बनवलेला आहे. विद्याथ्याने रेखाटलेली तळहातावरची 'आयुष्य

रॉयल चॅलेजर्स बंगळुरुने नोंदवला सलग पाचवा विजय

४७ धावांनी उडवला दिल्ली कॅपिटल्सचा धुव्वा

रॉयल चॅलेजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएल २०२४ मधील ६२वा सामना पार पडला. एम. चिन्नास्वामी स्टेडियम खेळल्या गेलेल्या सामन्यात आरसीबीने ४७ धावांनी सलग पाचवा विजय मिळवत आपल्या प्लेऑफ्सच्या आशा कायम ठेवल्या. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने रजत पाटीदारच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर १८७ धावा केल्या होत्या. त्यानंतर आपल्या धावांचा बचाव करताना उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि दमदार गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सला १४० धावांवर रोखत विजयावर शिकामोर्तब केला. आरसीबीने दिलेल्या १८८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने ३० धावांत ४ विकेट्स गमावल्या होत्या. असे असतानाही संघाने पॉवरप्ले षटकांत ४ गडी गमावून ५० धावांचा टप्पा पार केला. अशा स्थितीत होप आणि अक्षर पटेल यांच्यात ५६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. षटकात लॉकी फर्ग्युसनने होपला २९ धावांवर बाद केले. यानंतर ११व्या षटकात केवळ ३ धावा काढून ट्रिस्टन स्टुब्स बाद झाल्याने दिल्लीचा संघ अडचणीत आला. आता संघाकडे एकही फलंदाज उरला नव्हता. अक्षर पटेल एका टोकाकडून गड लढवत होता, तर दुसऱ्या बाजूने विकेट पडत होत्या. पंधराव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रसिख दार सलाम १० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. दिल्लीला विजयासाठी शेवटच्या ५ षटकात ६१ धावा कराव्या होत्या. १६व्या षटकात यश दयालने अक्षर पटेलला ५७ धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले, त्यामुळे बंगळुरूचा विजय जवळपास निश्चित झाला होता. दिल्लीने १८ षटकापर्यंत १३५ धावा केल्या होत्या, पण फक्त एक विकेट शिळक होती. शेवटच्या षटकात ४८ धावा करणे अशक्य होते. बंगळुरूसाठी, कॅमेरून ग्रीनेने २४ चेंडूत ३२ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. तर रजत पाटीदारने ५२ धावांची तर विल जॅकने ४१ धावांची खेळी साकारली. दिल्लीकडून खलील अहमद आणि रसिख दार सलाम यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर इशांत शर्मा, मुकेश कुमार आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

आरसीबीच्या प्लेऑफ्सच्या आशा कायम –

आरसीबीचे १३ सामन्यांत सहा विजय आणि सात पराभवांसह त्यांचे १२ गुण आहेत. दिल्लीवरील विजयासह संघ पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. बंगळुरूला शेवटचा सामना १८ मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध चिन्नास्वामी येथे खेळायचा आहे. या सामन्यावर दोन्ही संघांचे भविष्य अवलंबून असेल. चेन्नई जिंकल्यास आरसीबी प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल. त्याचवेळी, आरसीबी जिंकल्यास त्याला चांगल्या फरकाचे जिंकते लागेल, जेणेकरून नेट रन रेट चेन्नईपेक्षा चांगले होऊ शकेल. यानंतरही बंगळुरूला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहते लागणार आहे.

कोणाचे किती आहेत गुण ?

बंगळुरू-दिल्ली आणि लखनऊ या तिघांचेही १२-१२ गुण आहेत. लखनऊने आतापर्यंत केवळ ११ सामने खेळले असून हा संघ १६ गुणांपर्यंत पोहोचू शकतो. त्याच वेळी, दिल्ली आणि बंगळुरू यांनी १३-१३ सामने खेळले आहेत. या पराभतामुळे दिल्लीला आता केवळ १४ गुणांपर्यंतच मजल मारता येणार आहे. मात्र, यासाठी त्यांना १४ मे रोजी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर विजय मिळवावा लागेल. कोलकाता संघ आधीच १८ गुणांसह प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. त्याचवेळी राजस्थान १२ सामन्यांत १६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. चेन्नईचे १३ सामन्यांनंतर १४ गुण आहेत, तर सनरायझर्स १२ सामन्यांत १४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.



ठाणे महापालिकेच्या दोन्ही नाट्यगृहात मतदानासाठी जागृती

गडकरी रंगायतन आणि घाणेकर नाट्यगृहात प्रत्येक प्रयोगाच्या वेळी दिला जातो मतदानाचा संदेश

ठाणे : लोकसभेच्या निवडणुकीत २० मे रोजी मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावे याबद्दल ठाणे महानगरपालिका विविध उपक्रमांमधून जागृती करत आहे. याच उपक्रमात ठाणे महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन आणि डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे प्रत्येक प्रयोगाच्या आधी मतदान करण्याबद्दलचा संदेश दिला जात आहे. त्यामुळे हजारो नाट्यसिंघांना मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याची जाणीव करून दिली जात आहे.

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार, अधिकाधिक नागरिकांपर्यंत मतदान करण्याचा संदेश महापालिकेच्या यंत्रणेमार्फत पोहोचवण्यात येत आहे. गडकरी रंगायतनची आसन क्षमता एक हजार प्रेक्षकांची आहे. तेथे दररोज किमान दोन नाटकांचे प्रयोग होतात. शनिवार-रविवारी हे प्रमाण तीन प्रयोगांपर्यंत जाते. तर, घाणेकर नाट्यगृहाची आसनक्षमता ११०० प्रेक्षकांची आहे. येथे दररोज किमान एक

प्रयोग होतो तर, शनिवार-रविवारी किमान दोन प्रयोग होतात. घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटरमध्येही प्रयोग होतात. या प्रयोगांना येणाऱ्या हजारो रसिकांच्या माध्यमातून त्यांना आणि त्यांच्यामार्फत त्यांच्या कुटुंबियांपर्यंत मतदान करण्याचा संदेश पोहोचवण्यात येत आहे. जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभागी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदार जागृतीकरिता

विविध उपक्रम राबविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेद्वारेही जाहिराती, बॅनर्स, सोशल मिडिया, आशा सेविका तसेच महापालिकेच्या विविध उपक्रमांतर्गत मतदान जनजागृती करण्यात येत आहे. महापालिकेने मतदान यंत्रांची प्रतिकृती असलेला मॅस्कॉटही तयार केलेला आहे. त्याचबरोबर, मिनी मॅरथॉन आणि प्लॅश मॉबच्या माध्यमातूनही मतदान जागृतीचा संदेश देण्यात आला आहे.

मोबाईलसह मतदान केंद्रात प्रवेशबंदीवरून अनेक ठिकाणी पोलीस व मतदारांमध्ये वाद

पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून पनवेलमधील ५४४ मतदान केंद्रात मतदानाला जोरदार सुरुवात झाली. मात्र अनेक मतदान केंद्रात मतदार आणि केंद्राबाहेर नेमलेल्या पोलीसांमध्ये मोबाईल मतदान केंद्रात नेण्यावरून वाद पाहायला मिळाले. मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल विधानसभा क्षेत्रामध्ये ५ लाख ९१ हजार ३१८ मतदार आहेत. सोमवारी सकाळी निवडणूक आयोगाने पनवेलमधील मतदान प्रक्रियेसाठी ३४०० अधिकारी कर्मचारी आणि बाराशे पोलीस व इतर सुरक्षा यंत्रणा नेमले होते. खारघर वसाहतीमधील गोखले हायस्कूलमधील मतदान केंद्रासह पनवेल शहरातील गुजराथी शाळेतील मतदान केंद्र आणि कळंबोली येथील

महाराष्ट्र शाळेतील मतदान केंद्रात सकाळी सात वाजल्यापासून ते नागरिक रंगा लावून मतदान करत होते. निवडणूक विभागाने १२५ वाहने मतदान प्रक्रियेसाठी नेमली होती. मतदान केंद्राबाहेर जेव्हा नेमलेल्या पोलीसांमध्ये मोबाईल मतदान केंद्रात नेण्यावरून वाद पाहायला मिळाले. मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल विधानसभा क्षेत्रामध्ये ५ लाख ९१ हजार ३१८ मतदार आहेत. सोमवारी सकाळी निवडणूक आयोगाने पनवेलमधील मतदान प्रक्रियेसाठी ३४०० अधिकारी कर्मचारी आणि बाराशे पोलीस व इतर सुरक्षा यंत्रणा नेमले होते. खारघर वसाहतीमधील गोखले हायस्कूलमधील मतदान केंद्रासह पनवेल शहरातील गुजराथी शाळेतील मतदान केंद्र आणि कळंबोली येथील

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदानपूर्वी प्रसारमाध्यमांतून केले होते. मात्र नागरिकांपर्यंत ही जनजागृती न झाल्याने अनेक मतदार मोबाईल घेऊन मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारापर्यंत गेले. परंतु प्रवेशद्वारावरील सुरक्षा यंत्रणांनी मतदारांना मोबाईल सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नेमले होते. परंतु शोकडो मतदारांची नावे छायाचित्र नसल्याने मतदार यादीतून वगळल्याने अनेकांची नावे मतदार यादीतून टाकण्यासाठी जावे लागल्याने अनेक मतदार घरी परतत यांच्यात वाद झाल्याचे चित्र सर्वत्र मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर दिसत होते. अनेक ठिकाणी मतदान केंद्रात चालत आलेल्या मतदारांना पुन्हा फोन घरी ठेवण्यासाठी जावे लागल्याने अनेक मतदार घरी परतत असताना दिसत होते. काही मतदान केंद्रात पोपलसांकडे मतदारांचे मोबाईल बाळगण्यासाठी ठेवण्यात आले होते. अखेर वीरधर पोलीस अधिकाऱ्यांनी असे करू नका असे सांगितल्याचे पाहायला मिळाले.

परवाना मार्केट व जाहिरात विभागाकडून भिवंडी पालिकेची विक्रमी वसुली



भिवंडी : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या परवाना, जाहिरात व मार्केट विभागाकडील परवाना फी, गाळे / ओटे भाडे वसुलीचे प्रमाण कमी असल्याने अजय वैद्य, प्रशासन तथा आयुक्त यांनी जास्तीत जास्त वसुली करणेबाबत निर्देश दिले होते.

अजय वैद्य, प्रशासन तथा आयुक्त यांच्या मार्गदर्शनाने व दिलेल्या इष्टांकानुसार प्रकाश राठोड, विभाग प्रमुख (परवाना, जाहिरात, मार्केट) यांनी मनपा आस्थापनेवरील दुकानांचे संघटना, मेडीकल संघटना, मार्केट गाळे/ओटे धारक या सर्व संबंधितांची बैठक

मनपा उत्पन्नात वाढ केली आहे. अजय वैद्य, प्रशासन तथा आयुक्त यांनी दिलेल्या निर्देशानुसार व विभाग प्रमुख (परवाना, जाहिरात, मार्केट) प्रकाश राठोड यांच्या नेतृत्वाखाली या तिन्ही विभागातील अधिकारी / कर्मचारी

२०२३-२४ आर्थिक वर्षामध्ये 2,08,19,057/- वसूल

घेऊन त्यांना मनपाचे थकीत कर/शुल्क/भाडे भरणेच्या सुचना दिल्या. या उपरही सर्व दुकाने / गाळे, कारखाने, डाईंग, सायजींग यांना नविन परवाने घेणे करिता व जुने परवाने नुतनीकरण करणेबाबत कर्मचाऱ्यांचा एक पथक नेमून कडक कार्यवाही करण्यात आली. प्रकाश राठोड, विभाग प्रमुख (परवाना, जाहिरात, मार्केट) यांना या तिन्ही विभागाचा फक्त ६ महिन्या पूर्वीच कार्यभार सोपविण्यात आलेला असता देखिल त्यांनी मागील दोन वर्षांपेक्षा जास्त कर वसूल करून

यांनी मागील दोन वर्षांपेक्षा सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये रु.२,०८,१९,०५७/- मात्र वसूल केले. मागील २ वर्षांचा वसुलीचे प्रमाण अत्यंत कमी होते सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात रु.१,२६,३२,४८९/- तसेच सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात रु.१,२५,५७,३४०/- असे होते. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात महानगरपालिकेच्या महसुली उत्पन्नात वाढ केली आहे. मागाच्या वसुलीच्या तुलनेने ८०%वसुली जास्त झाली.

वर्तकनगर येथील सरगम सोसायटी बिल्डिंग नंबर १२ इमारतीचा पुनर्विकास रखडल्याने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा

ठाणे (गणेश भोईटे)

वर्तकनगर येथील सरगम सोसायटी बिल्डिंग नंबर १२ इमारतीचा पुनर्विकास रखडल्याने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या कडे सुद्धा मगान्घे घालुनही अद्याप त्याच न मिळाल्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे रहिवाशांनी सांगितले.



विकासकाने फसवले, १ वर्ष वाया गेले

विकासक पुनर्विकासाचे काम करण्यास तयार आहे. यावर सभासदांनी विश्वास ठेवला. परंतु त्याने काहीच न करता एक वर्षाचा कालावधी वाया घालवला. त्यानंतर विकासकाने २०२२ मध्ये विकासकाने माझे व माझ्या भागीदाराचे बिनसले असल्याने मी तुमचे काम करू शकत नाही असे लेखी स्वरुपात कळवले. त्याचवेळी विकासकाने एनओसी करिता रु. ११ करोड इतक्या रकमेची मागणी लेखी स्वरुपात केली.

अशाप्रकारे विकासकाकडून वर्तकनगर येथील इमारतीतील रहिवाश्यांची फसवणूक झाली असून त्यांना त्यांना कात्रीत पकडले आहे. २०१६ पासून या इमारतीतील रहिवाशी बेघर झाले असून भाड्यापाटी एकही रुपया दिलेला नाही. तरी आमच्या या तक्रारीची दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत असा इशारा रहिवाश्यांनी दिला आहे.

निविदा प्रक्रिया राबवून इमारतीच्या पुनर्विकासासाठी अगववाल इन्फोटेक या कंपनीतर्फे ए. ए. असोसिएट्स या विकासकाची निवड करण्यात आली आणि २०१४ मध्ये विकास करारनामा करण्यात आला. करारनामानुसार २०१६ मध्ये कॉर्पस फंडचा पहिला हप्ता प्रत्येकी तीन लाख आठ हजार २७ सभासदांना प्राप्त झाला. यातील ५ सभासदांनी कॉर्पस फंड स्विकारला

नाही. कारण विकासकाच्या कागदपत्रांबाबतची मागणी पूर्ण करण्यात आली नाही. २०१६ मध्ये ठाणे महापालिकेने धोकादायक इमारत म्हणून महापालिकेने नोटीस दिली, याबाबत दूरध्वनीवरून विकासकाला अवगत करण्यात आले. त्यावर विकासकाने सर्व घरे खाली करा, मी तुम्हाला भाडे सुरू करतो असे दूरध्वनीवरून सांगितले.

विकासकाकडून एनओसी देण्याकरिता ७ करोड १२ लाख रुपयांची मागणी त्यानुसार २७ भाडेकरूंनी आपली घरे रिक्त केली तर उर्वरित ५ भाडेकरूंनी आपली घरे खाली केली नाहीत. २०१७ मध्ये ठाणे महापालिकेने सदर इमारत धोकादायक घोषित

करून उर्वरित पाचही सभासदांना घरे खाली करण्यास भाग पाडले. इमारत खाली केल्याने सर्व सभासद विखुरले गेले आणि त्यामुळे काही वर्षे अशीच गेली. त्यानंतर सर्व सभासदांनी एकत्र येऊन विकासकाला कायदेशीर नोटीस देण्याचा निर्णय घेतला आणि २०२० मध्ये नोटीस देण्यात आली. सदर नोटीसीला उत्तर देताना विकासकाने म्हटले की, ५

सभासदांनी घरे रिक्त न केल्याने तसेच इमारतीच्या जागेतील देवळाचा प्रश्न न सुटल्याने पुनर्विकास रखडला. प्राप्त झालेल्या कागदपत्रांनुसार विकासकाने एकूण ४ करोड १९ लाख इतकी रक्कम इमारतीच्या पुनर्विकासासाठी खर्च केल्याचे दिसून येते. तथापि २०२० मध्ये विकासकाने एनओसी देण्याकरिता ७ करोड १२ लाख रुपयांची मागणी केली.

दुरवस्था..



ठाण्यातील कोलशेत रोडवरील क्रांतिसूर्य महात्मा फुले मार्गच्या नामफलकाची दुरवस्था झाली आहे.

नांदिवली, व्दारलीमधील बेकायदा गोदामे, चाळी भुईसपाट

कल्याण : कल्याण लोकसभा निवडणुकीची धामधूम जोरात सुरू असल्याने कल्याण डोंबिवली पालिकेचा अधिकारी वर्ग निवडणूक कामात व्यस्त आहे, असा विचार करून भूमाफियांनी कल्याण पूर्वतील व्दारली, नांदिवली तर्फे भागात स्टे, मोकळ्या जागा अडवून तेथे बेकायदा गोदामे, बेकायदा चाळी उभारल्या होत्या. याविषयी तक्रारी प्राप्त होताच, आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या निदेशानुसार आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबकर यांनी नऊ गोदामे, याच भागातील बेकायदा चाळी जेसीबी यंत्र आणि तोडकाम पथकाच्या साहाय्याने शुक्रवारी भुईसपाट केल्या. कल्याण पूर्वतील मलंगगड रस्त्यावरील नांदिवली तर्फे, व्दारली गाव हद्दीत भूमाफियांनी गाव हद्दीतील मोकळ्या जागा हडप करून तेथे गोदामांची आणि बेकायदा चाळींची बांधकामे सुरू केली आहेत. या बांधकामांना तातडीने रंगोटी करून या गोदामांचा वापर, खोल्यांमध्ये रहिवास सुरू करण्याच्या हालचाली माफियांनी सुरू केल्या होत्या. याविषयीची कुणकुण लागताच आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबकर यांनी निवडणूक कामातून वेळ काढून नांदिवली तर्फे, व्दारली येथील अज्ञान, बेकायदा चाळी तोडकाम पथक, जेसीबीच्या साहाय्याने शुक्रवारी जमीनदोस्त केल्या.

बाळासाहेबांचे वैचारिक वारस म्हणवता मग स्वतःच्या मुलाच्या प्रचारासाठी मोदींचे विचार का लागतात

संजय घाडीगांवकर यांचा शिंदेना टोला

ठाणे : बाळासाहेबांचे वैचारिक वारस म्हणवता मग मुलाच्या प्रचारासाठी मोदींचे विचार का लागतात? मोदींची सभा का घ्यावी लागते? स्वतःला खरी शिवसेना म्हणणाऱ्या शिंदेना मुलाच्या प्रचारासाठी मोदी आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना मैदानात उतरावे लागते यावरून स्पष्ट होते की एकनाथ शिंदे यांच्या बाजूने कल्याण व ठाणे लोकसभेचे वातावरण नाही असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगांवकर यांनी केला आहे.

बुधवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची शिंदे गटाचे उमेदवार विद्यमान १० वर्षे खासदार असलेले श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रचारार्थ कल्याण येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगांवकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. मुख्यमंत्री शिंदे हे स्वतःला शिवसेनाप्रमुख उल्लासनागर महापालिका सत्ता एक हाती उपभोगणाऱ्या ना स्वतःच्या कर्तृत्वावर मत मागण्यासाठी हिंमत उरलेली नाही. कल्याण आणि ठाणे लोकसभेत शिंदे यांचा नैतिक पराभव एकेनाथ शिंदे यांच्याकडे नाही. स्वतःच्या मुलाच्या आणि शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी उच्च एकनाथ शिंदे यांना मनसे प्रमुखाना

कळव्यात आणावे लागते. तर स्वतःच्या मुलाचा प्रचार करण्यासाठी त्यांना मोदींचे विचार लोकांना ऐकवावे लागतात. यावरून एकनाथ शिंदे हे भाजपच्या इशाऱ्यावर चालणारे नेते असून त्यांचा पराभव येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत होणार असल्याचे संजय घाडीगांवकर यांनी म्हटले आहे. २० वर्षे ठाणे आणि कल्याण डोंबिवली, उल्लासनागर महापालिका सत्ता एक हाती उपभोगणाऱ्या ना स्वतःच्या कर्तृत्वावर मत मागण्यासाठी हिंमत उरलेली नाही. कल्याण आणि ठाणे लोकसभेत शिंदे यांचा नैतिक पराभव एकेनाथ शिंदे यांच्याकडे नाही. स्वतःच्या मुलाच्या आणि शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी उच्च एकनाथ शिंदे यांना मनसे प्रमुखाना

घाऊक बाजारात नवीन ज्वारी दाखल

नवी मुंबई : आजमितीला संतुलित आहारात ज्वारीचा समावेश होत असल्याने ज्वारीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे ज्वारीची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. मध्यंतरी ज्वारीच्या दराने प्रतिकिलो ८०-९० रुपयांपर्यंतचा उच्चांक गाठला होता. परंतु एपीएमसीत आता नवीन ज्वारीचे उत्पादन दाखल होत असल्याने दर आवाक्यात आले आहेत. घाऊक बाजारात ज्वारीची प्रतिकिलो ५०-६० रुपयांनी विक्री होत आहे. बाजारात शुक्रवारी १६५५ क्विंटल दाखल झाली असून चांगल्या प्रतीची ज्वारी ५०-६० रुपयांवर विक्री होत आहे.

युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांचे आवाहन

को.ऑप बँक एम्प्लॉईज युनियनच्या सदस्यांनो महायुतीच्या उमेदवारांना मतदान करा



ठाणे : ठाणे येथे रविवार दिनांक १२मे२०२४ रोजी को.ऑप बँक एम्प्लॉईज युनियन ठाणेच्या वतीने ठाणे व पालघर जिल्हातील सहकारी बँक कर्मचाऱ्यांच्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. सदर मेळाव्यास संबोधित करताना

युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे नाव भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात केले आहे. आज जगभरात भारताची प्रतिष्ठा मोदीजींच्या कामाने आणि धडाकेबाज नेतृत्वाने उंचालली आहे. त्यामुळे मोदींना आणखी एकदा पंतप्रधान करण्यासाठी पर्यायाने भारत

देशाची प्रगती करण्यासाठी ठाणे व पालघर जिल्हातील महायुतीतील उमेदवार सर्वश्री नरेश म्हर्करे, श्रीकांत शिंदे, कपिल पाटील, व सावराजी यांना त्या-त्या मतदारसंघात प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी युनियन च्या सर्व सभासदांनी सर्वतोपरी प्रयत्न करावे असे आवाहन केले.

सदर मेळाव्यास युनियन चे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमास युनियन चे कार्याध्यक्ष सुनिल साळवी, सरचिटणीसप्रदीप पाटील मुंबई युनियन चे खजिनदार प्रमोद पाटे आणि उपाध्यक्ष व स्थानिक नगरसेवक सुनेश जोशी व युनियनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या पूर्व परीक्षा मार्गदर्शन वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन

ठाणे (मेधा भोईटे) : प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत अग्रगण्य नाव असलेल्या ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्यावतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या पूर्व परीक्षेसाठी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात येते. या वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. संस्थेच्या या निःशुल्क मार्गदर्शन वर्गासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रवेश परीक्षेसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था ही केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना निःशुल्क मार्गदर्शन करणारी अग्रगण्य संस्था आहे. तसेच, अशा पध्दतीने प्रशासकीय प्रशिक्षण संस्था चालविणारी ठाणे महानगरपालिका ही देशातील एकमेव महानगरपालिका आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा दिलेले विद्यार्थी यांच्यासाठी चिंतामणराव देशमुख

प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतर्फे स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी प्रवेश परीक्षा रविवार, २३ जून, २०२४ रोजी होणार आहे. परीक्षेचा कालावधी स. ११ ते दु. १ असा राहील. प्रवेश परीक्षा शुल्क १०० रुपये आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी दिनांक १९ जून २०२४ पर्यंत संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.cdinstitute.net) उपलब्ध असलेल्या लिंकवरील विहित नमुन्यात अर्ज सादर करावा. टपालद्वारे, कुरिअरद्वारे तसेच ई-मेल द्वारे प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत किंवा विचारत घेतले

जाणार नाहीत याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. सदर प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेसंबंधी सर्व माहिती व सूचना संस्थेच्या नोटीस बोर्डावर तसेच ठाणे महानगरपालिकेच्या www.thanecity.gov.in व संस्थेच्या www.cdinstitute.net या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेली आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ०२२-२५८८१४२९ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि सुसज्ज ग्रंथालय

प्रशिक्षण केंद्रात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते. निवड झालेल्या प्रशिक्षार्थ्यांना मासिक तीन हजार रुपयांचे विद्यावेतन दिले जाते. संस्थेचे अद्ययावत ग्रंथालय असून स्पर्धा परीक्षासाठी उपयुक्त असणारी जगभरातील नियतकालिके येथे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ग्रंथालयासाठी दरवर्षी महापालिका प्रशासन मोठ्या प्रमाणात अत्यावश्यक पुस्तके खरेदी करते. तसेच, सेलुलर ज्येष्ठ अधिकाऱ्यांची मार्गदर्शन सत्रेही या प्रशिक्षार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येतात.